

- N.B.:** (1) Answer the questions as per instruction.  
(2) Figures to the right indicate full marks allotted.

1. Write Short Answers (Not more than two sentences) :-

20

- (a) What is "Appropriate State" under the CST Act ?
- (b) What is "Minimum Alternate Tax" under the Income Tax Act ?
- (c) What is "Permanent Account Number" under the Income Tax Act ?
- (d) What is "Cost of Improvement" under the Income Tax Act?
- (e) What is "Place of Business" under the MVAT Act ?
- (f) What is the meaning of "Taxfree Goods" and "Taxable Goods" under the MVAT Act?
- (g) Who is liable to pay wealth tax and at what rate ?
- (h) What is "Collection of Tax at Source" under the Income Tax Act?
- (i) What is "Manufacture" under the MVAT Act?
- (j) What is "Set off of loss" under the Income Tax Act?

2. Write short notes on (any four) :-

20

- (a) Clubbing of Income.
- (b) Set off under the MVAT Act .
- (c) Depreciation.
- (d) Tax Invoice under the MVAT Act .
- (e) Income from Other Sources .
- (f) Dealer under the MVAT Act.

3. Answer with giving reasons (any two) :-

12

- (a) (i) Mr. Thomas is owner of Four Trucks which are used for goods transport business. Mr. Thomas has not maintained books of accounts for his business. Can he declare his income under presumptive basis ? if yes, what is the amount of income to be declared ?
- (ii) Mr. Manohar has sold some old personal jewellery. Whether the profit on sale will be taxable ? if yes, under which head of income ?
- (b) State whether the following persons are dealers under the MVAT Act -
  - (i) Konkan Railway Corporation selling scrap material.
  - (ii) Bank selling old computers.
  - (iii) Mercantile agent selling goods belonging principal.

- (c) Mr. Smith of Australia has ordered certain goods from Mr. Rahul of Mumbai. Mr. Rahul has purchased the goods from Mr. Sunil of Mumbai for the purpose of supplying them to Mr. Smith.
- (i) State whether the sale of goods by Mr. Sunil to Mr. Rahul will be treated as sale in the course of export under the CST Act.
- (ii) When a sale is said to be sale in the course of export ?

4. Answer the following questions elaborately (any four) :-

48

- (a) Discuss the provisions relating to computation of income under the head "Capital Gains".
- (b) Explain various Assets under the Wealth Tax Act.
- (c) State the provisions relating to registration under the MVAT Act.
- (d) State when a sale or purchase is considered to be "Sale or purchase outside a state" and "Sale or purchase in the course of interstate trade or commerce".
- (e) Explain various authorities under the MVAT Act.
- (f) Discuss any three deduction under Chapter VI-A of the Income Tax Act.

(मराठी रूपांतर)

(३ तास)

एकूण गुण : १००

- सूचना : (१) सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.
- (२) उजवीकडील संख्या उत्तराचे पूर्ण गुण दर्शवितात.

१. संक्षिप्त उत्तरे लिहा (दोन वाक्यांपेक्षा जास्त नाही) :-

20

- (अ) केंद्रीय विक्रीकर कायद्यानुसार "योग्य राज्य" म्हणजे काय ?
- (ब) आयकर कायद्याप्रमाणे "किमान पर्यायी कर" म्हणजे काय ?
- (क) आयकर कायद्याप्रमाणे "कायम खाते क्रमांक" म्हणजे काय ?
- (ड) आयकर कायद्याप्रमाणे "सुधारणेचा खर्च" म्हणजे काय ?
- (इ) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्यानुसार "धंद्याचे ठिकाण" म्हणजे काय ?
- (फ) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्यानुसार "करमुक्त माल" आणि "करपात्र माल" याचा अर्थ काय ?
- (ग) संपत्तीकर कोणास आणि काय दराने भरावा लागतो ?
- (ह) आयकर कायद्याप्रमाणे मुळातून करवसुली म्हणजे काय ?



- (स) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्यानुसार "उत्पादन" म्हणजे काय ?  
 (द) आयकर कायद्याप्रमाणे "नुकसानीचा सेट ऑफ" म्हणजे काय ?

२. संक्षिप्त टीपा लिहा (कोणत्याही चार) :-

20

- (अ) उत्पन्न अन्य व्यक्तिच्या उत्पन्नात मिळवणे.  
 (ब) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्याप्रमाणे सेट ऑफ.  
 (क) घसारा.  
 (ड) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्याप्रमाणे टॅक्स इन्व्हॉईस.  
 (इ) अन्य मार्गांनी मिळालेले उत्पन्न.  
 (फ) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्याप्रमाणे व्यापारी.

३. खालील प्रश्नांची सकारण उत्तरे लिहा (कोणतीही दोन) :-

12

- (अ) (१) श्री. थॉमस यांच्या मालकीचे चार ट्रक असून ते मालवाहतुकीच्या धंद्यात वापरले जातात. श्री. थॉमस यांनी सदर धंद्याचे जमाखर्च ठेवलेले नाहीत. ते सदर धंद्याचे उत्पन्न अंदाजित पद्धतीने घोषित करू शकतात का ? उत्तर होय असल्यास घोषित करावयाच्या उत्पन्नाची रक्कम किती ?  
 (२) श्री. मनोहर यांनी काही जुने व्यक्तीगत दागदागिने जिकले. सदर विक्रीवरील नफा करपात आहे का ? असल्यास कोणत्या शीर्षकाखाली ?  
 (ब) महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायद्याप्रमाणे खालील व्यक्ती व्यापारी आहेत का ते सांगा -  
 (१) भंगारमाल विकणारे कोकण रेल्वे महामंडळ.  
 (२) जुने संगणक विकणारी बँक.  
 (३) प्रमुखाचा माल विकणारा व्यापारी प्रतिनिधी.  
 (क) ऑस्ट्रेलियामधील श्री. स्मिथ यांनी मुंबईमधील श्री. राहुल यांना काही मालाची ऑर्डर दिली. श्री. स्मिथ यांना पुरविण्याकरीता लागणारा माल श्री. राहुल यांनी मुंबईमधील श्री. सुनिल यांचेकडून खरेदी केला.  
 (१) श्री. सुनिल यांचेकडून श्री. राहुल यांना झालेली विक्री केंद्रीय विक्रीकर कायद्याप्रमाणे मालाची निर्यात करताना झालेली विक्री समजली जाईल काय ?  
 (२) एखादी विक्री मालाची निर्यात करताना झालेली विक्री केव्हा समजली जाते ?

४. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतीही चार) :-

48

- (अ) "भांडवली लाभ" या शीर्षकाखाली उत्पन्न निश्चित करण्यासंबंधीच्या तरतुदींची चर्चा करा.  
 (ब) संपत्तीकर कायद्याप्रमाणे विविध प्रकारची मालमत्ता स्पष्ट करा.  
 (क) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्याप्रमाणे नोंदणीसंबंधीच्या तरतुदी सांगा.  
 (ड) एखादी विक्री अथवा खरेदी "राज्याबाहेरील विक्री अथवा खरेदी" आणि "आंतरराज्य व्यापारामधील विक्री अथवा खरेदी" केव्हा समजली जाते ते सांगा.  
 (इ) महाराष्ट्र मूल्यवर्धितकर कायद्याप्रमाणे विविध अधिकारी स्पष्ट करा.  
 (फ) आयकर कायद्यामधील प्रकरण सहा-अ मधील कोणत्याही तीन वजावटींची चर्चा करा.